

क्र .	सेवेचे वर्णन	सेवा देण्यासाठी लागणारा वेळ
१	बँकिंग विभागात सादर केलेल्या धनादेशाच्या आधारे (आरबीआयमध्ये एका बँकेच्या चालू खात्यातून दुसऱ्या बँकेच्या चालू खात्यात निधी) हस्तांतरित करणे.	बँकिंग साधन मिळाले की लगेच.
२	आरबीआय मध्ये चालू खाते असणाऱ्या बँकेद्वारे रोख रक्कम जमा करणे	१५ मिनिटे (रक्कमेच्या आकारावर अवलंबून)
३	आरबीआय मध्ये चालू खाते असणा-या बँकेद्वारे रोख रक्कम काढणे	२० मिनिटे (रक्कमेच्या व्याप्तीवर अवलंबून)
४	डिमांड ड्राफ्ट जारी करणे	१ तास
५	चेक बुक जारी करणे	२० मिनिटे
६	बँकांद्वारे ठेवलेल्या चालू खात्यांचे दैनंदिन विवरण सादर करणे	सीबीएस-ई-कुबेर पोर्टलवर खातेधारकांसाठी त्यांच्या कडे ऑनलाइन उपलब्ध आहेत.
७	पुनर्वित्त सुविधा आणि कर्जाचे वितरण	त्याच दिवशी किंवा विनंती केल्याप्रमाणे.

टीप: वेळमर्यादा कामकाजाचे सामान्य दिवस दर्शवते.